

शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रिडा शिक्षक किंवा क्रिडा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : शाआशा-२०१८/प्र.क्र.८४/का.१३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १० ऑक्टोबर, २०१८.

- वाचा :-**(१) सामान्य प्रशासन विभाग,शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही-२०१७/प्र.क्र.४५५/कार्या. १२, दि. ०९/०२/२०१८
- (२) आदिवासी विकास विभाग शासन निर्ण क्र:-शाआशा-२०१८/प्र.क्र.८४/का.१३, दि.०६/०३/२०१८
- (३) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांचे क्र. आस्था-२०१८/प्र.क्र.३३४/का.१(२)/४४८६, दि. १४/०९/२०१८ चे पत्र.

शासन शुध्दीपत्रक:-

उपरोक्त नमूद वाचा येथील क्र. २ मधील शासन निर्णयातील परि. २ मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

परि.२ “शासकीय आश्रमशाळांसाठी क्रिडा शिक्षक/ मार्गदर्शकाची निवड करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात यावी.

१. संबंधित जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी - अध्यक्ष
२. संबंधित जिल्हा क्रिडा अधिकारी -सदस्य
३. संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प -सदस्य सचिव”

सदर परिच्छेदामध्ये सुधारणा करण्यात येत असून सुधारित परिच्छेद खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

परि.२ “शासकीय आश्रमशाळांसाठी क्रिडा शिक्षक/ मार्गदर्शकाची निवड करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात यावी.

१. संबंधित प्रकल्प कार्यालयाचे मुख्यालय ज्या जिल्ह्यात येते त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी - अध्यक्ष
२. संबंधित जिल्हा क्रिडा अधिकारी -सदस्य
३. संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प -सदस्य सचिव

तसेच क्रिडा शिक्षक / मार्गदर्शकाचे निवड करताना प्रकल्प कार्यालयाचे मुख्यालय ज्या जिल्ह्यात येते त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर जिल्हाधिका-यांची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही,” असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८१०१११५३९३०३८२४ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सु. ना. शिंदे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.४०० ०३२.
३. मा.मंत्री (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२.
४. सर्व मा. मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई:- ४०० ०३२.
६. सर्व मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
७. सर्व मा. विधानसभा सदस्य.
८. सर्व मा. विधानपरिषद सदस्य.
९. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१०. मा. सचिव, आदिवासी विकास, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
११. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
१२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
१३. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
१४. सर्व जिल्हाधिकारी.
१५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक
१६. अपर आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नागपूर / नाशिक/ ठाणे / अमरावती.
१७. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१८. महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१९. महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
२०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.